

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागातील महत्त्वाच्या सेवेशी निगडित पदभरतीस मान्यता देणेबाबत.

**महाराष्ट्र शासन
वित्त विभाग**

शासन निर्णय क्रमांक- संकीर्ण-२०१८/प्र.क्र.२०/आ.पु.क.

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १६ मे, २०१८.

वाचा :-

- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-संकीर्ण-२०१५/प्र.क्र.४१/अर्थ-१, दिनांक ०२.०६.२०१५.
- २) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-संकीर्ण-२०१५/प्र.क्र.४१/अर्थ-१, दिनांक २३.०९.२०१५.
- ३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-संकीर्ण-२०१५/प्र.क्र.४१/अर्थ-१, दिनांक १७.११.२०१५.
- ४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-संकीर्ण-२०१५/प्र.क्र.६४/विसु-१, दिनांक १५.०१.२०१६.
- ५) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-पदनि-२०१६/प्र.क्र.३०/आपुक, दिनांक २५.०५.२०१७.

प्रस्तावना :-

दीर्घकालीन वित्तीय स्थैर्यासाठी वेतनावरील खर्चाचा सरासरी दर हा महसूल वाढीच्या सरासरी दरापेक्षा अधिक असता कामा नये हे सर्वसाधारण तत्व पाळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नवीन पदनिर्मिती तसेच पदभरती यावर संदर्भ क्र. १ ते ४ येथील शासन निर्णयान्वये निर्बंध घालण्यात आले आहेत.

प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध मंजूर करून घेणे आवश्यक करण्यात आले असून जे प्रशासकीय विभाग सेवार्थ/शालार्थ प्रणालीतील मंजूर पदसंख्येत असलेली तफावत व इतर त्रुटी दूर करून, आकृतीबंध नव्याने अंतिम करून घेतील, त्याच विभागांना या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या सूचनांनुसार पदभरती करण्यास मुभा राहिल. तसेच, जे प्रशासकीय विभाग आकृतीबंध अंतिम मंजूर करून घेणार नाहीत, तोपर्यंत त्या विभागांना नवीन पदनिर्मिती तसेच पदभरती करता येणार नाही. तसेच तोपर्यंत पदे रूपांतरित करण्यासही अनुमती देण्यात येणार नाही.

अशा स्वरूपाचे निर्देश उपरोक्त संदर्भाधिन अ. क्र. ५ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आले आहेत. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना अत्यावश्यक नागरी सुविधा व ग्रामीण भागात आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने विविध विभागातील महत्त्वाच्या सेवेशी निगडित असलेल्या पदांच्या भरतीवरील निर्बंध उठविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तदनुषंगाने शासनाने आता खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

खाली नमूद करण्यात आलेले विभाग व सदर विभागातील खालील पदांना पदभरतीवर घालण्यात आलेल्या संदर्भाधिन अ. क्र. १, ४ व ५ येथील शासन निर्णयातील निर्बंधातून वगळण्यात येत असून सरळसेवेच्या रिक्त असलेल्या पदांच्या १०० टक्के भरतीसाठी संबंधित प्रशासकीय विभागांना जुन्या आकृतिबंधानुसार पदभरतीची मुभा देण्यात येत आहे:

अ.क्र.	प्रशासकीय विभागाचे नाव	पदभरतीस मान्यता दिलेला संवर्ग
१.	कृषी विभाग	१) कृषी सेवा वर्ग-१
		२) कृषी सेवा वर्ग-२
		३) कृषी सहायक
		४) कृषी पर्यवेक्षक
२.	पशुसंवर्धन	१) सहायक आयुक्त/पशुधन विकास अधिकारी गट-अ
		२) पशुधन पर्यवेक्षक गट- क
		३) परिचर गट-ड
३.	दुग्धविकास विभाग	१) अभियांत्रिकी गट -अ (कनिष्ठ)
		२) दुग्धतंत्रज्ञ/अभियांत्रिकी गट - ब
		३) दुग्धसंकलन/प्रापण/प्रयोग शाळा/दुग्धशाळा पर्यवेक्षक/कृषि पर्यवेक्षक
		४) दुग्धसंकलन विस्तार अधिकारी/दुग्धशाळा रसायन तंत्रज्ञ इ. गट - क व ड
४.	मत्स्यव्यवसाय विकास विभाग	१) सहायक आयुक्त-गट अ
		२) मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, गट-ब
		३) सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, गट-क
५.	ग्राम विकास विभाग	१) आयुर्वेदिक वैद्य
		२) वैद्यकीय अधिकारी वर्ग -३
		३) अवैद्यकीय पर्यवेक्षक
		४) युनानी हकीम/तबीब
		५) कृषी अधिकारी
		६) कनिष्ठ अभियंता

		७) विस्तार अधिकारी (शि) श्रेणी-२
		८) विस्तार अधिकारी (शि) श्रेणी-३
		९) साथरोग वैद्यकीय अधिकारी
		१०) जि.सार्व.आरोग्य परिचर
		११) विस्तार अधिकारी (प)
		१२) ग्रामविकास अधिकारी
		१३) ग्रामसेवक
		१४) आरोग्य पर्यवेक्षक
		१५) औषध निर्माता
		१६) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
		१७) कृष्टरोग तंत्रज्ञ
		१८) आरोग्य सहायक (पु)
		१९) आरोग्य सेवक (पु)
		२०) आरोग्य सेविका
		२१) आरोग्य सहा (महिला) LHV
		२२) विस्तार अधिकारी (कृषि)
		२३) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
		२४) सहा. पशुधन विकास अधिकारी
		२५) पशुधन पर्यवेक्षक
		२६) प्रयोगशाळा सहायक
		२७) पर्यवेक्षिका
		२८) कनिष्ठ अभियंता

		२९) जिल्हा सार्व. परिचारिका
		३०) विस्तार अधिकारी (आयु)
		३१) प्रशिक्षित दाई
		३२) विकास सेवा गट - क
		३३) गट-ड
६.	सार्वजनिक आरोग्य विभाग	१) वैद्यकीय अधिकारी, गट-अ
		२) गट -ब (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे (para medicals)
		३) गट -क (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे (para medicals)
		४) गट-ड (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे (para medicals)
७.	गृह विभाग	१) पोलीस उप अधीक्षक
		२) वरिष्ठ गुप्त वार्ता अधिकारी
		३) सहायक गुप्त वार्ता अधिकारी
		४) पोलीस उपनिरीक्षक
		५) पोलीस शिपाई
८.	सार्वजनिक बांधकाम	१) सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)
		२) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
९.	जलसंपदा विभाग	१) सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)
		२) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
१०.	मृद व जलसंधारण विभाग	१) सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)
		२) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
११.	वित्त विभाग	१) सहायक संचालक
		२) कनिष्ठ लेखापाल

		३) कनिष्ठ लेखापरीक्षक
		४) लेखा लिपीक
		५) लेखा परीक्षा लिपीक

राज्यस्तरीय संवर्गातील पदे भरताना पदोन्नती श्रेणीतील सर्वात खालचे पद, तसेच जिल्हास्तरावरील पदे भरताना ही पदे शिक्षण सेवक/कृषी सेवक /ग्राम सेवक यांच्या धर्तीवर प्रथम पाच वर्षांपर्यंत मानधन स्वरूपावर भरण्यात यावीत व त्यानंतर पात्रता व कामगिरी तपासून त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. यासाठी प्रशासकीय विभागांनी अशी पदे निश्चित करून त्यासाठी सेवाप्रवेश नियम निर्धारित करावेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०१८०५१६१७३६०२५१०५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(यू.पी.एस. मदान)

अपर मुख्य सचिव (वित्त) , महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन मुंबई-३५.
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.
३. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद /विधानसभा, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई.
४. सर्व सन्माननीय विधानसभा /विधान परिषद व संसद सदस्य.
५. सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक.
६. संबंधित मंत्रालयीन विभाग.
७. संबंधित मंत्रालयीन विभागाखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख.
८. वित्त विभागातील सर्व कार्यासने.
९. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
१०. सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.
११. सर्व विभागीय आयुक्त.
१२. सर्व जिल्हाधिकारी.
१३. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी.
१४. निवड नस्ती, वित्त विभाग (आ.पु.क.).